

राहिला ॥ तात्या गेले त्यांच्या भेटीला । बोरबर होती मुलगी अहस्या । तात्यांनी नमस्कार केला दादासाहेबाला ॥ तंवा अहस्या बोलली— “तात्या, तुम्ही नमस्कार केला तो कोणाला ? कोण बुवा आलाय ? तें सांगा ना सारं तुम्हीं मला ” । तंवा तात्या बोलले तिला । “बाळ, हे पेशवे छत्रपतींचे; यांचा दारा साच्या मुलखाला । तंवा बाळ बोलली— दादाला । “तुम्हीं प्रधान छत्रपतींचे । तर कुठपर्यंत तुम्हीं गाजविले त्यांच्या नांवाला ? प्रधान आणि सेनापति हे दोन हात शाहुराजाला । ” दादांना वाटले कौतुक फार ल्या वेळां ॥ अन् बोलले मल्हाररावाला ॥ “सुभेदार, तुमच्या खंडला । हीच बायको करा या वेळां ॥ हाच जोडा चांगला शोभला ” । “ठीक आपली आज्ञा ” सुभेदार बोलले त्या वेळां ॥ अन् अहस्या झाली सून मल्हाररावाला ॥ २ ॥

## देवी अहिल्याबाई

हिंचा

## पोवाडा

: ६ :

देवि अहिल्ये, धन्य धन्य तुं करिन तुझा जयजयकार । धर्मशील तुं राजकारणी दीन जनांचा आधार ॥ ४० ॥

• •

### चौक १ ला

महाराष्ट्रांत नगर जिल्हांत, शेवगांव तालुक्यांत, पाठर्डी गांव असे छान । आनंदराव शिंदा मोठा निपुण । होता गांवांत मोठा मान ॥ जी ॥ चाल ॥ त्याला मुलगी एक अहिल्या नांव हो तिला ॥ जी ॥ कोल्हापूरच्या अंबेन दिली कन्या हो त्याला ॥ चोढी गांवीं आली जन्माला । श्रीखंडोबा दैवत होते आनंदरावाला ॥ खंडोवाची तळी आरती आदितवाराला । आणि पौर्णिमेच्या दिवसाला । ही मुलगी अहिल्या त्याच खेळती खेळाला ॥ जी ॥ जवळ एका मारुतीच्या देवळाला । पळशीकर तात्या पंतोजी चालवित शाळा ॥ अहिल्येला लिहावाचायला । तात्यांनी शिकविलं त्या वेळा ॥ मोठी गुणी चतुर सद्गुणी झाला बोलवाला ॥ १ ॥

• •

### चौक २ रा

एकदां काय प्रकार झाला । श्रीमंत राघोवा अन् मल्हारराव होळकर । यांनी छावणी टाकली पाठर्डीला । मारुतीच्या देवळांत त्यांचा मुक्काम

• •

### चौक ३ रा

कुभेरीचा वेटा गाजला । सुरजमल जाटाशीं मोठा संग्राम झाला । खंडेराव निशाणाजवळ होता राहिला ॥ पण दैवाचा घाला हो आला । एक आला तोफेचा गोळा । तो लागला खंडेरावाला । खंडेराव कोसळून पडला । प्राण गेले सोऱ्ऱन देहाला ॥ चाल ॥ मरणाचा अचानक घाला । मुलावर आला । असे पाढून ॥ जी ॥ मल्हारराव रणधीर पराक्रमी वीर गेला करपून ॥ जी ॥ चाल ॥ तंवा सुभेदार करिती प्रतिज्ञेला । कुभेरीची माती यमुनेत खणून टाकीन । आणि सुरजमल ठार करीन । तरच नांवाचा मल्हारराव झाला । इकडं काय प्रकार झाला । अहिल्येन सनी जाण्याचा संकल्प केला ॥ जी ॥ तंवा मल्हारराव बोलला तिला । “सूनवाई ! म्हाताज्याची दया येऊ दे तुला । अग ! असे वाटतंय मला—कीं सून माझी गेली पण माझा खंडु तुइयास्पाने मारं राहिला ॥ म्हणून जाऊ नको सती या वेळां । अहिल्येने विचार-

केला । अन् सती जाण्याचा वेत रद केला ॥ चाल ॥ वैराग्य करून धारण । संग सोडून । घालवित काळ ॥ अहो जी ॥ इशसेवा भजन-पूजन । देवाचं स्मरण । करी जपमाळ ॥ अहो जी ॥ आदर्शी अहल्या सती । सदा सन्मती । जाहली धन्य ॥ अहो जी० ॥ ३ ॥

● ●

## चौक ४ था

राज्याचा कारभार अहिल्येवर ठाकून । मल्हाररावाला झालं मोठं समाधान । कारभार चालवी सती मोळ्या न्यायानं । झाली प्रजा संतुष्ट मनीं । राजकारणी । बाई ही धन्य ॥ जी ॥ तंवा एकदां प्रकार काय झाला । पुण्याहून हुळूम गेला । कीं सुभेदार तुम्हीं जावे सिरेंद-बक्सराच्या मोहिमेला ॥ तंवा मल्हारराव बोलले अहिल्येला । “सूनबाई मी जातों, आतां मोहिमेला । राज्याचा बंदोवस्त दिला । तुझ्या ग हाताला ॥ जी ॥ तंवा अहिल्या बोलली सुभेदाराला । “मामाजी ! तुमचा वृद्ध काळ झाला । कां एकटे जातां तुम्हीं बोला ? । मला बोरवर घेऊन चला ॥ तंवा मल्हारजी बोलले तिला । “सूनबाई ! तुम्हीं कौतुक वाटतंय मला । पण लढाईत बायकांचं काय कास ग बोला ? ॥ अन् जिथं मी जाणार तो परक्यांचा मुलुख आहे झाला । तर तूं घरीच रहा । अन् सांभाळ आपल्या दौलतीला ” । अहिल्येनं जब्राव दिला त्याला । “मामाजी, तें खरंच ! पण मी हिंदु खीं भिणार नाहीं मरणाला । अन् त्यांत आपली सून । लढाईची भीति ना मला । हिंदु खियांनी मागं लौकिक केला । तो काय मी सांगावा आपणाला ? ॥ चाल ॥ त्या सत्यभामेन नरकासुर कापिला ॥ सीतेनं रावणाचा पुरता धुव्या उडविला ॥ जिजाईनं शिवाजी घडविला । देवीनं महिषासुर पायाखालीं तुडविला । पग्नीं सती जोहार करी त्या वेळा ॥ कैकेयीनं रथाचा कणा सांवरून घरला ॥ द्रौपदीनं दुष्ट कीचक पार लोळवला ॥ तंवा, मामाजी ! अशी

भीति मुळीं नच धरा ” ॥ सुभेदार नेती सुनेला । अशी देवी आहिल्या रत्न शोभे पृथ्वीला ॥ जी ॥ ४ ॥

● ●

## चौक ५ था

दुःखांत घालाया भर । यम तथ्यार । मालोजी नेला यमानं ॥ एकुलतां एक कुमार । आईचा प्यार । सोडुनी गेला । अहो जी जी ॥ दुःखाचा कडा कोसळे । हृदय तळमळे । शोकाचा भार । अहो जी ॥ पर धीर वीर मातेन । दुःख गिळून । कंठला काळ । अहो जी ॥ तंवा तात्याबा चंद्रचूड होते मुख्य प्रधान । ल्यांच्या मनीं एक मोठे पाप आले दारुण ॥ जी ॥ चाल ॥ ल्यान लिहिलं राघोबादादाला । “वारस नाहीं होळकरशाहीला । म्हणून येऊन खाल्सा करा दौलतीला । हीं नामी संधि तुम्हांला ” । राघोबा दादा पुण्याहून चाढून आला ॥ तीर्थयत्रेचा बहाणा केला । हें नव्हतं ठाऊक माधवरावाला । राघोबा माळव्याला आया । तंवा अहिल्येन लिहिलं माधवरावाला । “दादासाहेब आलेत माळव्याला । दौलत खाल्सा करण्याचा विचार त्यांनी केला ॥ दत्तकाचा अधिकार मला । दौलत द्यावी तुकोजीला । सुभेदार मरतांना हेच बोलले हो मला ॥ तर न्याय द्यावा तुम्हीं मला ” । इकडं अहिल्येन लिहिलं दादासाहेबाला । “दादासाहेब ! दौलत खाल्सा करायला । तुम्हीं आलांत असं कळलं मला । पण मी सून सुभेदारांची । जाऊ नका माझ्या वाटेला । बायकांशीं लढावं लगेल तुम्हांला । पांचरें बायका तयार लढाईला । त्यांना ठेवलंय मी आघाडीला । बोटून चाढून मी वाई माणूस । जर माझा पराभव झाला । तर लोक हसणार नाहींत मला । तुम्हीं मोठे लढवये झाला । खडे चारलेत तुम्हीं अव्रदारीला । अटकेपार झेंडा रोंवला । अन् गंगाथडीचा घोडा सिंधूचं पाणी प्याला ।

असे तुम्ही बहादर झाला । जर कां अपयश आलं तुम्हांला । तर कलं  
लागेल नांवाला । याचा आधीं विचार करा । अन् मग यावं फौज घेऊन  
लढाई करण्याला ॥ ९ ॥

● ●

### चौक ६ वा

मोठमोळ्या जहागिरदारांना पत्र लिहिली त्या साध्वीनं । होळकर  
दौलत बुडती पहा या मदत कराया धांवून ॥ पाटिल्वाबा शिंदे  
लिहिती तंवाच दादासाहेबाला । होळकराशीं जर लढाई आपली  
तलवार वाईच्या बाजूला ॥ जी ॥ असे सारे सरदार झाले वाईच्या  
बाजूला ॥ तिकडे पुण्याहून हुकूम आला राघोबाला । कीं “दौलतीचा  
कारभार बघायला । बाई मुखत्यार – त्यांत कर्तव्य नाहीं तुम्हांला ।  
जर अविचार कांहीं कराल तर त्याचा जाब चावा लागेल तुम्हांला” ।  
तंवा दादांचा नक्षा उतरला । कांहीं तरी बहाणा करायला । राघोबानं  
लिहिलं वाईला । “तुमचा मुलगा गेला म्हणून मातंगपोशीस आलों–  
असं असतां येण्याचा विपर्यास कां केला ?” । तंवा तुकोजीनं जबाब  
दिला । “कीं तर मग ही फौज कशाला ? । आपण एकटेंच पालवींत  
बसून यावें भेटीला । आमची फौज, घरदार, दौलत,–सारं आपलंच  
आहे–आपण इकडे खुशाल यावें–आनंद होइल आम्हांला” ॥ दादांनीं  
तसाच देखावा केला । अन् गेले पुढं इंदूराला । एक महिना मुक्काम  
केला । तंवा १० जून १७६७ ला । सरदारीचीं वर्षं दिलीं तुकोजीला ।  
अन् दादासाहेब गेले तसे आले परत माघारा ॥ जी ॥ ६ ॥

● ●

### चौक ७ वा

अहिल्यावाईंनं गज्यकारभार मोठ्या चतुराईंनं केला । तुकोजी  
होळकर करी मोहिमा, लोक सुखी केला सारा ॥ जी ॥ भजनपूजनीं

काळ घालवित नित्य नेम व्रतनियमांत । आला गेला अतिर्थीपूजा खर्च  
करी धन धर्मात ॥ जी ॥ आईसारखी प्रजाजनाला न्याय देतसे  
सर्वांला । देवी अहिल्या म्हणुन बोलती लोक अशा या राणीला ॥ जी ॥  
॥ चाल ॥ दिनचर्या राणीची आतां सांगतों तुम्हांला ॥ चाल ॥ अडीच  
घटका पहांटे उठून । करुनिया नर्मदा स्नान ॥ जी ॥ मग करी पुराण  
श्रवण । मग करी नेमानं दान ॥ जी ॥ मग करी साध्ये भोजन । त्यापुढे  
ईश्वरस्तवन ॥ जी ॥ विश्रांति जरा घेऊन । दरबारांत बसे जाऊन ॥ जी ॥  
दिवसा दोन प्रहरापासून । सूर्योस्त होईतों काम ॥ जी ॥ मग तीन  
तास देवपूजन । रात्रीला सरकारी काम ॥ रात्रीं अकराला शयन ।  
अशी दिनचर्या घालविल कोण ? ॥ जी ॥ चाल ॥ किति घाट वांग्ले  
स्नानसंथा करण्याला ॥ किती अन्नछत्रं घातलीं अन देण्याला ॥  
देवतांचीं मंदिरे बांधलीं सेवा करण्याला ॥ जी ॥ सदा दानधर्म  
करण्याला । हात नेहेमीं तयार झाला । असं एकहीं तीर्थक्षेत्र नसेल–  
कीं जिथं अहिल्येनं दानधर्म नाहीं केला ॥ जी ॥ असा काळ घालवून  
गेलीं परलोकाला ॥ श्रावण वद्य चतुर्दशीला । ( ता. १३ ऑगस्ट  
१७९९ ला ) अहिल्येचा अंत झाला । धन्य धन्य देविनं धन्य लोक  
हा केला ॥ जी ॥ पांडुरंग शाहीर गातो तिच्या कवनाला ॥ जी ॥ ७ ॥

रचना-ता. ३१।८।४८.

